

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनःस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम ५१ नुसार स्थापित नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनःस्थापना प्राधिकरणाच्या निबंधक पदावर उपजिल्हाधिकारी संवर्गातून प्रतिनियुक्तीने अधिकारी नियुक्ती करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
महसूल व वन विभाग,
शासन निर्णय क्र. आरपीए-२०२३/प्र.क्र.१७ (भाग-२)/र-१,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०००३२.
दिनांक : ०८.१०.२०२४.

वाचा :- १. शासन निर्णय क्र आरपीए-१४१५/ प्र.क्र. ४५/र-१, दि. २० डिसेंबर, २०१६
२. शासन निर्णय क्र आरपीए-१४१५/ प्र.क्र. ४५/र-१, दि. ०९ सप्टेंबर, २०१९
३. शासन निर्णय क्र.आरपीए-२०२३/प्र.क्र.१७/र-१, दि. २४.०७.२०२४
४. शासन अधिसूचना क्र.आरपीए-२०२३/प्र.क्र.१७ (भाग-१)/र-१, दि.१६.०८.२०२४

प्रस्तावना :-

शासन अधिसूचना दि.११.०९.२०१७ अन्वये राज्यातील सर्व महसूली विभागांसाठी नागपूर येथे भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनःस्थापना प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. तदनंतर शासन अधिसूचना दि.११.०९.२०१९ अन्वये छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर, कोकण, नाशिक व पुणे या महसूली विभागाकरीता प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे नागपूर येथील प्राधिकरणाकडे अमरावती व नागपूर विभागाचे अधिकारक्षेत्र निश्चित करण्यात आले. तदनंतर, वाचा येथील क्र.३ शासन निर्णयान्वये अमरावती महसूली विभागाकरीता अमरावती येथे स्वतंत्र प्राधिकरणाची व नाशिक येथे कोकण, नाशिक व पुणे या महसूली विभागाकरीता स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापन करण्यात आली आहे. व सदर प्राधिकरणांच्या निबंधक पदावर उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी प्रतिनियुक्तीद्वारे भरण्याबाबत तरतूद करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व ४ ही प्राधिकरणाच्या निबंधक पदावर उपजिल्हाधिकारी संवर्गातून प्रतिनियुक्तीने अधिकारी नियुक्ती करणे संयुक्तिक व आवश्यक आहे. त्यामुळे नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील प्राधिकरणाच्या निबंधक पदावर देखील उपजिल्हाधिकारी संवर्गातून प्रतिनियुक्तीने अधिकारी नियुक्ती करण्याबाबत निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे-

शासन निर्णय :-

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनःस्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३ मधील कलम ५१ नुसार स्थापित नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथील भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनःस्थापना प्राधिकरणाच्या निबंधक पदावर उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी असेल व सदर पद हे प्रतिनियुक्तीद्वारे भरण्यात येईल.

०२. भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनःस्थापना प्राधिकरणाच्या निबंधक पदावर सदर पदे भरताना पुनर्वसन विभागाच्या सहमतीने कार्यवाही करण्याची महसूल शाखेने दक्षता घ्यावी.

०३. सदर शासन निर्णय वित्त विभागाचे अनौ. सं क्र १४६/१४७५ , दि १३.०६.२०२३ च्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येत आहे. त्याचा संकेतांक २०२४१००९१७०७४८९६१९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने

(केदारप्रताप पाटील)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.राज्यपाल महोदयांचे सचिव,
- २) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
- ३) मा. उप मुख्यमंत्री (वित्त) यांचे खाजगी सचिव
- ४) मा. उप मुख्यमंत्री (जलसंपदा) यांचे खाजगी सचिव
- ५) मा.मंत्री, मदत व पुनर्वसन यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
- ६) मा. राज्यमंत्री (म. व पु.) यांचे खाजगी सचिव,
- ७) सचिव (मदत व पुनर्वसन) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
- ८) सचिव (जलसंपदा) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ९) महालेखापाल (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१, मुंबई
- १०) महालेखापाल (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-२, नागपूर,
- ११) सर्व विभागीय आयुक्त,
- १२) सर्व जिल्हाधिकारी, सर्व अतिरिक्त जिल्हाधिकारी (पुनर्वसन)
- १३) सर्व जिल्हा पुनर्वसन अधिकारी,
- १४) सर्व कार्यासने (मदत व पुनर्वसन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- १५) निवड नस्ती, कार्यासन र-१, महसूल व वन विभाग, मंत्रालय. मुंबई.